

MASTER OF PHYSICAL EDUCATION (M.P.Ed.) (CBCS - 2016 COURSE)

M.P.Ed. Sem - III : WINTER :- 2021

SUBJECT: MEASUREMENTS & EVALUATION IN PHYSICAL EDUCATION

Day : Wednesday

Time : 02:00 PM-05:00 PM

Date 23-02-2022

W-16547-2021

Max. Marks: 60

N.B.:

- 1) All questions are **COMPULSORY**.
 - 2) Figures to the **RIGHT** indicate full marks.
-

Q.1 Explain the significance of the test, measurement and evaluation in field of physical education and sports. **(12)**

OR

Explain the principles of measurement and evaluation in physical education.

Q.2 Give in details the construction of physical fitness test. **(12)**

OR

Explain the criteria for selection of good test.

Q.3 Explain the factors effecting measurement in physical education. **(12)**

OR

Write in detail about Russel-Lange volleyball skill test.

Q.4 Explain in detail about AAHPER Basket skill test. **(12)**

OR

Explain in detail Cooper's 12 minutes run and walk test.

Q.5 Write short notes **(12)**

- a) Standing broad jump
- b) Bent knee sit up
- c) Teacher made test
- d) Sit and reach test

* * *

मराठी रुपांतर

सूचना:

- १) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
- २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात.

प्र.१ कसोटी मापन आणि मुल्यमापन या विषयाचे शारीरिक शिक्षण व खेळ क्षेत्रातील महत्व स्पष्ट करा. (१२)

किंवा

शारीरिक शिक्षण मापन व मुल्यमापनाची तत्वे सविस्तर लिहा.

प्र.२ शारीरिक तंदुरुस्तीच्या कसोटी बांधणीसंबंधी सविस्तर लिहा. (१२)

किंवा

चांगल्या कसोटी निवडीचे निकष सांगा.

प्र.३ शारीरिक शिक्षणातील मापनावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. (१२)

किंवा

रसेल-लॅंग यांच्या व्हॉलीबॉल कौशल्य चाचणी विषयी सविस्तर लिहा.

प्र.४ अॅपरची बास्केटबॉल कौशल्य चाचणी सविस्तर लिहा. (१२)

किंवा

कुपरची १२ मि. रन अॅण्ड वॉक चाचणी सविस्तर लिहा.

प्र.५ टीपा लिहा. (१२)

अ) जागेवरून लांब उडी मारणे

ब) बॅट नि सिट अप्स

क) शिक्षक निर्मित कसोटी

ड) सिट अॅण्ड रिच टेस्ट

* * *